

2nd May 2025

To,
The Manager - Listing Department,
The National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, 5th floor,
Plot no. C/1, "G" Block,
Bandra-Kurla Complex,
Mumbai-400051

To,
Manager-Department of Corporate Services
BSE Limited
Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Symbol: APCOTEXIND

Security Code: 523694

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Publication

Pursuant to Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on Friday, 2nd May 2025 as required to be given under Rule 6(3)(a) of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, indicating the proposed transfer of equity shares to IEPF Authority of such shareholders who have not claimed the dividend amount payable to them, since last seven consecutive years commencing from the date of declaration of Dividend for the Financial Year 2017-18.

Kindly take the same on record.

Thanking you,

For Apcotex Industries Limited

Drigesh Mittal Head - Company Secretary & Legal

REGISTERED OFFICE

C-403/404, 4th Level, Wing C, Tower I, Seawoods Grand Central, Sector 40, Navi Mumbai - 400706 Maharashtra, India

T:+91-022-62060800

CORPORATE OFFICE

NKM International House, 178, Backbay Reclamation, Babubhai M. Chinai Marg Mumbai 400020, India

T: + 91 22 2283 8302/04

TALOJA FACTORY

Plot No. 3/1, MIDC Industrial Area Taloja, Dist. Raigad 410208 Maharashtra, India

T: + 91 22 2740 3500

Amendments to ensure payment of fair and remunerative prices to farmers

he Central government has decided to notify draft amendments to the Sugar Control Order of 1966, said

■ Sugar Control Order of 1966, said is Food Secretary on Thursday, seeking to streamline regulations and prod gur and khandsari units to pay farmers fairly. The amendments will enable the gov-ernment to bring around 66 large gur and khandsari (unrefined raw sugar) units within the Control Order. The units have a sugareane crushing eapacity of at least 500 TCD (tonnes crushed per day) and are largely located in Utra Pacada and largely located in Uttar Pradesh and

Maharashtra. The step will ensure payment of fair The step will ensure payment of and remunerative prices to cane farmers and help in accurate estimation of sugar production. Around 31 per cent of India's annual sugarcane production of 435 million tonnes is consumed by the gur, khandasai and jaggery units.

"This revision aims to simplify and streamlight he could later for proposed for the could provide the could be a supplied to the could be a

streamline the regulatory framework gov-erning the sugar sector in line with current

No plan to allow wheat exports for now: Food secy

The government will review the restoration of wheat entitlements under the Public Distribution System after a procurement drive concludes and a decision on allowing exports is out of the question for now, said Food Secretary Sanjeev Chopra. He asid Sofa this layer, the government had procured 2.5.6 million tonnes of wheat almost 5 per cent more. wheat: almost 25 per cent more than the same period last year.

industry dynamics and technological advancements," said Food Secretary Sanjeev Chopra on Thursday. It will ensure cane farmers receive fair

and remunerative prices from khandsari factories on the basis of improved accuracy

in sugar production estimates, he said. According to Ashwani Srivastava, Joint Secretary in the Food Ministry, India has 373 khandsari units with a total capacity of about 95,000 TCD. "Out of these, 66 units of about \$5,000 TCD. "Out of these, 66 units have a capacity of more than \$500 TCD. They will now be regulated under the order," Stivastava said, adding that these units will need to register on the digital National Single Window System (NSWS). The units will have two months to register on NSWS. Various byproducts, like cane bagasse, molasses, press mud cake and ethanol, have been included in the control under "The numerated dueds in the control under the control under

control order. The amended order incor

control order. The amended order incorporates definitions from the Food Safety Standard Authority of India for various sugar products and includes clauses related to sugar price regulation, previously part of a separate order.

Mills might end up exporting 0.8 million tonnes is sullocated for 203-26 season — due to low demand. The balance 0.2 million tonnes will be ploughed back into the country, India has so far exported 0.3 million tonnes of sugar this year.

DEMAND TUMBLES

Households demanding work under MGNREGA annually (in mn)

16.96

21.8

20.1

Y-0-Y chg in %

Apr '24 21.51

May '24 27.19 26,39 Jun '24 July '24 18.9 16.06

Aug '24

Sep '24 16.02

Oct '24

Nov '24 18,36

Dec '24 21.58

Jan '25 22.48

Feb '25

Mar '25

Apr '25*

CORREGENOUS TO NOTICE FOR PUBLIC NOTEFICATION ISSUED DATED 25 APRIL, 2025 its is with reference to the Notice for Public otification dated 25 April, 2025 issued in case surrender of Sanglow Capital Services Ltd. of i trading membership of Exchange and last to for filing complaints has been given as "May-2025" To book your copy, SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in May 05, 2025 Nifty50

EICHER HOTORS LIHITED
CIN: LSH 1920L (1882PL C13887)
Regd. Office: Office number 1111, 1119 Fort, Airbola Statin, Pict Number 24,
150 Telephone: 491 11 4 1095173
Corp. Office: 989, Sector 28, Cusyman 1-22001, Haryana
Telephone: 491 124 4445070
Email: in-vestrop@chermodro.co.m/ Website: www.dichermodros.com

Name of	Folio No.		Distinct	ve Nos.	No. of shares	
Shareholder		No.	From To		(Face value Rs.10 each)	
Aaloke Surie	32334	48033	4726131	4726210	80	
Girishkumar Pathak	16307	26313	2629401	2629500	100	
Sukhuinder Kaur jointly with Gurpreet Singh	84689	112556	24461594	24461597	04	
Rajasekar T R	85764	113796	24510935	24510937	03	
A V Devendra Rao jointly with B R Umadevi	28325	38334	3831501	3831600	100	
Poonam Shailesh Rao jointly with Sri Shailesh Umesh Rao	85710	113729	24508091	24508170	80	

Atul Sharma Company Secretary & Compliance Officer Date: May 01, 2025 Place: New Delhi

Notice for Loss of Share Certificates

Maine of	FOIIO NO.	cermicate	Distinct	VE MOS.	No. or snares		
Shareholder		No.	From To		(Face value Rs.10 each)		
Aaloke Surie	32334	48033	4726131	4726210	80		
Girishkumar Pathak	16307	26313	2629401	2629500	100		
Sukhuinder Kaur jointly with Gurpreet Singh	84689	112556	24461594	24461597	04		
Rajasekar T R	85764	113796	24510935	24510937	03		
A V Devendra Rao jointly with B R Umadevi	28325	38334	3831501	3831600	100		
Poonam Shailesh Rao jointly with Sri Shailesh Umesh Rao	85710	113729	24508091	24508170	80		

Any person who has a claim in respect of the seld certificate(s) should lodge his-ther clair with all supporting documents with the Company at its registered office address at Office No. 1111, 1118 Flore, Ashback Estate, R. Phot. 25, Etarskharthe Each, Rev. Dath-110001, India. In rowald and inglitmate claim is received within 15 days from the date of publication of the notice, the Company will proceed issue duplicate share certificate(s)? Letter of the notice, the Company will proceed issue duplicate share certificate(s) extend the certificate of the notice of the contractive of the notice of the

apcotex

Apcotex Industries Limited

Registered Office: C-403/404, 4th Level, Wing C, Tower 1, Seawoods Grand Central, Sector 40, Navi Mumbai - 400706, Maharashtra, India +91-022-62060800 www.apootex.com Email: redressa@apootex.com CIN: L99999MH986PL C03919

Subject: Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of the Section 124(6) of the Compenies Act, 2013 read with the investor that the compenies Act, 2013 read with the investor to the compenies and the compenies and

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has, during the financial year 2024-25, already transferred to the IEPF Authority the shares in respect of which dividend had remained unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer. The Company has now communicated inclivitually to the conceined shareholders whose shares are label to be bransferred to IEPF Authority during the financial year 2023-26 for taking appropriate action.

The details of such unpaid/ unclaimed dividend are regularly updated on the website of the IEPF Authority at www.iepf.gov.in as well as on the Company's website. The shareholders are requested to refer to the web-link https://igp.cotex.com/investor-transfer-to-lepf to verify the details of unpaid dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by making an online application in Form IEPF – 5 on the website www.iepf_gov.in after following the procedure prescribed under the Rules.

alter louwing her procedure prescribed months of the real value of the control of

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 26th July 2025, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules at view to company the set of the set of the Rules. No claim shall the due date as per procedure stipulated in the Rules. No claim shall lie against the company in respect of the unpaid vinclaimed divided amount and the corresponding equity shares transferred to IEPF and the same including all benefits excluding on such share the same including all benefits excluding on such share.

However, as per the Rules, both the unclaimed dividend amount and the shares including all benefits accruing on such shares can be the stress of the prescribed e-Form IEFF-5 available on the website www.leef.gov/in and sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company at its Registered Office along with the requisite documents enumerated in e-Form IEFF-5.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M. WIFG Infitten Indial Private Limited, Unit: Apics. MuFG Infitten Indial Private Limited, Vi

Support India's right to defenditself, says US

MGNREGA WORK DEMAND

DOWN 6.6% IN APRIL

Households demanding work under the flagship Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act (MGNREGA) dipped to 20.1 million in April, which was 6.6 per cent lower than the same month

last year, and the lowest for the month since 2020–21. In comparison

BS REPORTERS & AGENCIES New Delhi, 1 May

America Defence Secretary Pete America Defence Secretary Pete Hegseth on Thursday conveyed to his Indian counterpart, Defence Minister Rajnath Singh, his government's support to India's right to self-defence. Hegseth, according to a statement from the Ministry of Defence, reiterated "full support" from the United States (US) government in India's fight against terrorism.

terrorism.

The statement quoted Singh as telling Hegseth:
"Pakistan has been exposed as a rogue state, fuelling global terrorism, and destabilising the region. The world can no longer turn a blind eye to terrorism."

Hegseth also expressed his condo-lences for the loss of lives in the April

lences for the loss of lives in the April 22 Pahalgam terrorist attack, which India has linked to Pakistan.
On late Wednesday evening, US Secretary of State Marco Rubio called External Affairs Minister S Jaishankar and Pakistan Prime Minister Shebbaz Sharif. In his calls, he urged the two neighbours to de-escalate their tensions over the Pahalgam terror attack.

Jaishankar posted on 'X' on Thursday he discussed with Rubio the

Pahalgam attack, and told him the "perpetrators, backers and planners must be brought to justice".

US State Department Spokesperson

the number of workers demanding work under the scheme in April 2025 was higher than March 2025. The P726 Union Budget allocated \$86,000 crore for MGNREGA, which is the same as the Revised and Budget

Estimates, Approved labour budget for the scheme is around 199 crore

persondays, which is 18.44 per cent less than the actual labour budget for FY25. SANJEEB MUKHERJEE

Tammy Bruce said Rubio encouraged Pakistan to work with India to de-escalate "tensions, re-establish direct com-munications, and maintain peace and

security in South Asia", "The Secretary spoke of the need to condemnthe terror attack on April 22 in Pahalgam," she said. "The secretary urged Pakistani officials'

in dialled a wiged Pakistani officials' a Minister a Minister in Singh ensions attack," Bruce added attack," Bruce added attack," Bruce added attack," Bruce added and Pakistan continued to exchange small-arms fire across the Line of Control. Union Home Minister Amit Shah vowed to hunt down each across and exercise involved in the

and every terrorist involved in the Pahalgam attack. In another develop Pahalgam attack. In another development, the US has cleared a proposal to supply critical military hardware and logistic support assets worth \$1.31 million to India, in line with the strategic ties between the two countries. In Islamabad, Pakistan Army chief Gen Asim Munit on Thursday warned that any "military misadventure" by India would be met with a "swift, resolute, and notch-up response".

6 weekly PIA flights to be impacted as India shuts airspace

Six weekly flights of Pakistan airlines will be impacted as India has shut its airspace for Pakistan flights from Thursday. Pakistan International Airlines's (PIA's)

Islamabad-Kuala Lumpur and Lahore-Kuala Lumpur services will be affected due

Kuala Lumpur services will be affected due to the Indian uis pace ban, a scording to aviation analytics firm Cirium. PlA currently operates from flights per week on the Islamabad-Kuala Lumpur route and two flights per week on the Lahore-Kuala Lumpur route, the data showed. Aviation industry sources said that PLA's Kuala Lumpur flights have been showed. Aviation industry sources said that PLA's Kuala Lumpur flights have been stoned to the plant per per source said that PLA's Kuala Lumpur flights have been suing the airspace in China, Loos and Thailand to reach Kuala Lumpur flights about 308 international flights per week and more than 80 per cent of them are to the cities in West Asia.

It \$600 mm over 12 months, seeks ald Air India expects to face around \$600 million in additional costs if a ban from Pakistarn's airspace lasts for a year, and has asked the government to compensate it for the hit, a company letter seen by Reuters shows. The airline has asked the government for a "subsidy model" proportionate to the economic hit, estimating alloss of more than \$591 million for each year the ban lasts.

BS REPORTER & AGENCIES

TENDER CARE -

UNION BANK OF INDIA CONDUCTS MSME



Committee's back to back rate cuts which saw interest rates on bank credit fall 50 basis points. Unin Bank's MSME loan now start at an affordable interest rate of 8.75%.

The MSME camp at Delhi was inaugurated by Honorable Cabinet Minister of Delhi Shri Kapil Mishra and was graced by MAL Shri Ajay Mehawar and Union Bank of India Chief General Managers Shri Biju Vasudevan and Shri Sanjay Narayan.

SBI INKS MOU WITH LPAI TO 26 LAND PORTS BORDERING

The State Bank of India (SBI) signed an Memorandum Understanding (MoU) with Land Ports Authority of India strengthen banking services infrastructure across 26 land ports bordering our neigh-



Infrastructure across 26 land ports bordering our neighbouring countries. This landmark MoU was signed recently at SBI with the support of the supering the supering supering

HPCL AND ADNOC TRADING SIGN THEIR 1ST LNG TRADING SUPPLY AGREEMENT



TST LNG TRADING SUPPLY AGREEMENT
Hindustan Petroleum Corporation Limited (HPCI), and ADNOC
Trading, a leading trader of Crude (I). LNG and other products;
have signed LNG Trading Supply Agreement. This Agreement
marks a significant step in
the strategic partnership
between the two organizations, fostering energy secutivity and sustainability.
The LNG will be received at
recently commissioned
Chhara LNG Terminal of HPCL. LNG Ltd., a wholly-owned subrecently commissioned
Chhara LNG Terminal has regalatication capacity of SMITP with gross
storage capacity of LNG 400,000 Cu.M. in two equal sized LNG
trains, This agreement between PPCL and ADNOC Trading
underscores the despening economic lies between India and the
LNG, emphasizing the role of LNG in supporting India's energy
terrastion. The partnership positions ADNOC Trading as the
supplier for HPCL, enabling the India energy image for devently
lia supply portfolio and secure long-term energy solutions.

GIC HOUSING FINANCE SLASHES HOME LOAN INTEREST RATES

FOR ALL BORROWERS!

FOR ALL BORROWERS!

GIC Housing Finance is thirtied to amounce a 15 beals points (0.15%) reduction in its benchmark prime lending rate (BPLR). This exciting update will benefit both existing and new home loan borrowers, effective from May 1, 2028. This reduction applies to home loan customers who are on a floating rate basis linked to Hoe GIC HL. BPLR.

In a recent press release, GIC Housing Finance highlighted that this rate cut follows the Reserve Bank of India's decision on April 9, 2025, to lower the rapo rate, By implementing this reduction, we are proud to support around 1 shikh customers, making home ownership more affordable and accessible.

GACL FLAGS OFF FIRST DISPATCH OF BENZYL CHLORIDE FROM INDIA'S LARGEST CHLOROTOLUBNES PLANT Gujarat Alkalies and Chemicals Limited (GACL) flagged off the first lot of Benzyl Chloride on 2 1st April 2025. The flag-off was

first lot of Berayd Chloride on 21st April 2025. The flag-off was done virtually by Smt. Avarillak Singh, IAS, Managing Director of GACL, in the presence of senior executives of GACL and others. Earlier, the Honourable Chile Minister of Gujurat, Shri Bhupenfrathial Patel had virtually inaugurated the plant on 29th March 2025. GACL has established Indiris Iangest Chlorotoluenes Plant, with an annual production capacity of 30,000 MT, at Dahej. The Chlorotoluenes Project is a strategic initiative by GACL to develope the Chile Singh Singh

RAILTEL POSTS TOTAL INCOME OF RS.1329 CRORE IN Q4 OF FY 24-25

RaiTiel amounced its Operating Income of Rs 1396 Crore in Q4 of FY25 registering a sequential prowth of 70% CoO In its 1534 Board Meeting held on 01 May 2025. For the quadre ended on 31/03/2025, the company achieved a total Income of Rs 1329 crores and PAT of Rs. 113 crores duly registering a QoO growth of 70% in tumover and 74% in PAT. As regards the results for FY25, RaiTiel clocked Rs. 3478 Crores Operating Revenue duly recording an impressive growth of 35% as compared to FY24. The PBT for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 328 Cr for FY24. The PBT for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 426 Cr for FY24. The PBT for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 426 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 426 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY24. The PBT of FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 246 Cr for FY25 is Rs 402 Cr as against PBT of Rs 24 RailTel announced its Operating Income of Rs 1308 Crore in Q4

DHANLAXMI BANK ENABLES GST PAYMENTS THROUGH UPI

PAYMENT'S THROUGH UP!

Dhealexm Bank has gone live in accepting GST payments through UP! and become the 7th Bank in India to offer this facility to the customers. The bank is the first among Kerala based banks to launch this facility. All the GST-registered users, irrespective of whether customer of Dhealexm Bank or not, can make GST payments seam-lessly under this facility. Dhealexmi Bank is already accepting GST payments that the standing branches and the internet banking facility on behalf of Central Board of Indirect Taxes and Customs. The maximum limit permitted under the UPI mode is Rs. 1 Lakh and there is no upper limit in the internet banking facility for the GST payments.

ALL IN A DAY

Kharge urges govt to allocate sufficient funds for caste Census

Congress President Mallikarjun Kharge on Thursday urged for the allocation of sufficient funds and the fixing of a time limit for the caste enumeration in the next census, which has been announced by the Central

has been announced by the Central government.
The Leader of Opposition in Rajya Sahha said the Congress and other opposition parties had demanded a caste census and staged agitations for it throughout the country, and now they are happy that they have achieved what they intended.

"Thad written a letter two years back on the caste census along with the general census. They did not agree then, but now the povernment has taken a but now the government has taken a decision to conduct a caste census along with the general census," he said.

EC to seek death details digitally for accurate electoral rolls

In a bid to update voters' list at a faster pace and make it free of errors, the Election Commission (EC) will now obtain death registration data electronically from the Registrar General errors. of India. The EC said on Thursday this ofIndia. The EC said on Thursday this will ensure that the Electoral Registration Officers (EROs) receive timely information about registered deaths and allow booth level officers (ELOs) to reverify the information through field visits, without waiting for a formal request by the kin of the deceased. The poll body has the authority under the Registration of Electors Rules, 1960 and the Registration of Electors Rules.

and the Registration of Births and Deaths Act, 1969 to seek such details. To make voter information slips (VIS) more vote friendly, the EC has also decided to modify its design.

NTA identifies social media channels over 'misleading' NEET info

In a crackdown on fake claims about the NEET-UG, the National Testing Agency (NTA) has identified 106 Telegram and 16 Instagram channels involved in spreading false information, sources said on Thursday. The NTA's dedicated portal on Thursday. The NTA's dedicated portal for receiving such concerns has flagged more than 1,500 claims of alleged paper leaks for the upcoming medical entrance exam. In a decisive move to protect the integrity of the NEET (UG) 2005 examination process, the agency has initiated action against certain fraudulent Telegram and Instagram channels that claim to have access to the NEET (UG) 2005 question paper. "These cases have been formally escalated to the Indian Cyber Crime Coordination Centre (I4C)," a source said.







केंद्र सरकारकडून साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चा मसुदा तयार

नवी दिल्ली, दि.१ : केंद्र सरकारने साखर (नियंत्रण) आदेश, १९६६ चा व्यापक आदावा घेतला आणि साखर (नियंत्रण) आढेश २०२५ चा मसुदा तयार केला. या दूरुस्तीचा उद्देश विद्यम ान उद्योग गतिशीलता आणि तंत्रज्ञान प्रगतीला अनुसरून साखर क्षेत्र नियंत्रित करणारी नियाम क चौकट सोपी आणि सुव्यवस्थित करणे, हा आहे. साखर (नियंत्रण) आढेश. २०२५ चा उहेश अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जबाबदार साखर परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, ज्यामुळे देशांतर्गत स्थिरता तसेच जागतिक स्पर्धात्मकता दोन्हीला चालना

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ ची काही ठळक वैशिष्ट्ये : – साखर कारखान्यांसह डीएफपीडी पोर्टलचे एपीआय एकत्रीकरण, उद्यम संसाधन नियोजन (ईआरपी)/प्रणाली. अनुप्रयोग आणि उत्पादने (एसएपीए):-सरकारी संस्थेसोबत ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस किंवा इतर कोणत्याही पद्धतीने डिजिटल स्वरूपात माहिती सामायिक करण्याशी संबंधित कलम जोडण्यात आले आहे. प्रणालीच्या एकत्रीकरणामुळे कार्यक्षमता वाढेल; वास्तविक वेळेत डेटा उपलब्ध होईल. डेटा गळती व अतिरेक कमी होईल. ही प्रक्रिया आधीपासून सुरू आहे आणि ४९० हून अधिक साखर कारखाने आधीच पोर्टलशी जोडलेले आहेत. शिवाय, साखर कारखान्यांद्वारे साखर विक्रीशी संबंधित जीएसटीएन डेटा ढेखील पोर्टलशी एकत्रित केला आहे. साखरेच्या किमतीच्या नियमनाशी संबंधित कलमाचा समावेश:-

सध्या साखर किंमत (नियंत्रण) आदेश, २०१८ मध्ये साखरेच्या किमतीच्या नियमनाशी संबंधित विविध तरतुदी नमूद केल्या आहेत. आता साखर किंमत (नियंत्रण) संबंधित कलम साखर नियंत्रण आदेशात समाविष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे स्वतंत्र साखर किंमत (नियंत्रण) आदेश असणार नाही.

– कच्छा साखरेचा समावेश:– कच्छा साखरेचा नियंत्रण आदेशात समावेश करून आपण आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करू देशभरातील साखरेच्या एकूण साठ्यात कच्ची साखर समाविष्ट केली जाईल : जेणेकरून प्रत्यक्ष साठ्याचे आकडे उपलब्ध होतील. सध्या, कच्ची साखर खांडसरी/सेंद्रिय या नावाने विकली जात आहे; म्हणून, या बदलामूळे या उत्पादनाच्या दिशाभूल करणाऱ्या नावांना चाप बसेल.

 खांद्रमारी जाखर आणि जाखर कारखान्याचा समावेश:- अशा प्रकारच्या अनेक कारखान्यांमध्ये खांडसरी साखरेचे उत्पादन केले जात असल्याने ५०० टीसीडी (Tons Crushed per Day) पेक्षा जास्त क्षमता असलेल्या खांडसारी कारखान्यांना साखर नियंत्रण आदेश, २०२७ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या साखर कारखान्यांचा समावेश केल्याने खांडसरी साखर कारखाने शेतक-यांना रास्त आणि किफायतशीर मूल्य देण्यासाठी बांधील असतील; त्याशिवाय साखरेच्या उत्पादनाचा अचूक अंदाज लावता येईल. देशात एकूण ३७३ खांडसरी युनिद्स कार्यरत आहेत. त्यापैकी ६६ (एकूण क्षमता सुमारे ५५२०० टीसीडी) ५०० टीसीडी पेक्षा जास्त आहेत.

काँग्रेस कमिटीमध्ये जनगणनेच्या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत

आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी

एकमेकांना पेढे भरून

. अभिनंदन करून जलोष

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देग्यात येत आ की, माझे अतील **पोपटलाल शेषमल जैन** पवन पोपटलाल जैन हे फ्टॉट क्र.३०४, ३१ पवन पोपटलाल जैन हे फ्टॉट क्र.३०४, ३१

ा, पांच अन्यानं स्वायद्वानंतं प्रशासनं कर्षा वा स्वायः इत्याद्वानं स्वायः इत्यादानं स्वायः इत्यः स्वायः इत्यादानं स्वायः इत्यादानं स्वायः इत्यादानं स्वायः इत्यः इत्यादानं स्वायः इत्यावः इत्यादानं स्वायः इत्य

नाशिक, दि.१ : नासिक मधील काँग्रेस कमिटी मध्ये जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पेढे वाटन या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेकेंढ सरकारने जात निहाय जनगणनेना जो निर्णय घेतला हेचः संपूर्ण शेय काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी या देशांमध्ये ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांची भागीदारी ही . संकल्पना घेऊन राहुल गांधींनी संसदेमध्येही आणि संसदेच्या बाहेर रस्त्यावरील लढाई लढली. ढेशातील वंचिता करता सुशितांकरिता राहुल गांधींनी हा लढा मोठ्या प्रमाणात लढला. जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती. या राहुल गांधींच्या लढ्याला यश आलं.

म्हणून जातनिहाय

निर्णयाची संपूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना जाते असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार यांच्या नेतृत्वाखाली

हाअडदरV बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कॉर्योरट ऑफिस: सेंडम अवटी गर्फ मीर विलिया ०वा मामा

गृद्धिपत्रक प्रदास चाक्ला, सतिज नरहरी देशमुख बांच्या सम्ब

४११०१४ **शास्त्रा कार्यालयः** ३रा मजला, गाँडल रोड, उद्योग नगर, धकी नगर, राजकोट **शास्त्रा कार्यालयः** वजाव होस्तिंग फावनान्त लिम्टिड, १ला मजला, महायौर नगर, येपल लाई-

सुरद्धपत्रकः बी जेरमदास चावला, सतिज नरहरी देशपुख बांच्या बाबत दिनांक ३०.०४.२०२५ रोजी प्रकारित र ल ताबा सूचना बाहिरातीसंदर्भात कंपनीचे नाव चुकीने बजाब कावनान्स सिमिटेड असे नमूद झाले होते. तच

स्वस्तिका इन्छ्रेस्टमार्ट लिमिटेड

स्विस्तिका उन्हेंदरसाट रितिपेटंड सेआपारा; एकस्थरकाण प्रश्निक्ताकी १०००२ । वार्यालयः कार्यालय ३.१००, परिका सकता, केशाव कार्यालय इसात, १.१००, १९९०, १९९० हेला कार्यालयः, परिकार पर्वाचारा, यहे (पूर्व), पृत्रं , साहाप्, मात्र, २००००२, नेसार: Intofesywantka.co.in, १९ एवं २००२ १९९०००, नेसाराटः Wilvawantka.co.in १९ एवं २००२ १९००, नेसाराटः Wilvawantka.co.in ११, १०३२ १९००, नेसाराटः Wilvawantka.co.in ११, १०३२ १९००, नेसाराटः प्रश्नित्वा कार्यालयः स्वितिच्या कार्यालयः १९४० १९००, नेसाराटः प्रश्नित्वा कार्यालयः स्वितिच्या कार्यालयः १९४० १९४०,

lresults. ला किक रिस्पॉन्स कोड स्कॅन करून देखील निकाल पाह् शकता

PUBLIC NOTICE tice is hereby given that we a gating the title of Yogi Heritage C ive Housing Society Ltd. in resp e property, more particula sed in the schedule hereund

Any persons having any right, the darking any right, the darking any right, the darking and right, and the persons having any right, the person and the person and the person and the person and person person and person person and person person and person person and person and person person

ng which any such d'aim will be uest walvad.

SCHEDULE OF PROPERTY
L'HAT piece and parcel of land beir 4 No. '493, bearing Survey No. 38 No. 580' corresponding to C. 1838/B, of Village Eksar, Tal rivall together with buildings icutures standing thereon known OIGHERITAGE situated at Yogi Na sar Road, Borivali (West), Murr D091.

समुत्रा क्र.आयापसी- २६ (कंप्सी (स्थापना) अधिनिया, २०१४ थे निया ३० पुतारा) केंद्र ज्ञासन, श्रेष्ठिय संचारक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष प्रभी कवादा २०१३ थे करम १३ थे उनकलन १४ वाणि कंपसी (स्थापना) अधिनियम २०१४ थे नियम ३० । नियम (-) थे खंड (अ) प्रकाणात

आणि परस्युइड सोल्युशन प्रायक्हेट लिमिटेड विभावतः पुटणाणास्त्रप्यास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास्त्रपास् अपार्टमेट्स, पटेल पाडा, डहाणू रोड (पूर्व),

अपारंकेंद्रम्, परेश पात्र, ज्ञाना (पृथे),
अपारंकंद्रम, परेश पात्र, ज्ञाना (पृथे)
अव्यक्तिम अपांत्र, प्रावक्तिम अपांत्र, प्राव

प्रतिसामदाहोर त्याचे आक्षेप राजि, पास्टाने किया गृंतवणकृदरा तक्रार नाना भरून एमसीए-१२ पोर्टल (www.mca.gov.in) वर सद, सुचना प्रकारन तरखंपानून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, परिचम क्षेत्र, एव्हसेस्ट, ५या मजला, १९०० मरीत कुईव्ह, मुंबई-२००००२ वा क्यांत्रकात पाठवावी तक्षेत्र एक प्रत अर्थदर कंपनीला खाली नमूर त्यांच्या तीट्योकृत

कार्यालमात पाठवावे: दुकान क्र. २, गिताजंली अपार्टमेट्स, पटेल पाडा, डहाणू रोड (पूर्व), पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१६०२

च्या वतीने व करित परस्युइड सोल्युजन प्रायव्हेट लिमिटेड सही/-

काल पार जन्नताः

न्यवराप खात नाडन. ग्रॅक्सी नमुना परिसमपकाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. ग्रेमेत वापरण्यात येणारे प्रॉक्सी हे परिसमापकाकडे १४ मे, २०२५ रोजी स.११.३०वा. पर्यंत मारा काणे आवश्यक आहे गज दिनांकीत ३० एप्रिल, २०२५

. ोतीलाल नेहरू मार्ग क्षेत्र, नवी दिझी - ११०००१ येथे होणार आहे.

अजेंदा•

सही / –

लॅमिंग्टन रोड, मुंबई - ४००००८

रहरा -हिमांशू कपाडिया (परिसमापक) कार्यालय क्र. १२, १४वा मजला, नवजीवन सोसावटी, इमारत क्र. ३

र्णवस्तम बेक लिफ्टिंट (सीआवएन: एल६५.११०जीजे१९९३वीएलसी०२७७६९) कॉपिंट कार्यालय: एक्सिस हाऊस, स्ट्रक्चर्ड असेटस् ग्रुप, सी-२, वाडिया इंटरलंगनल स् पांडुग वुक्कर मार्ग, कळी, मुंबर्ड-४०००२५. जूर.:+९१ ९९२००८५२८५, www.axisbank.

नमुना क्र.९१

जाहिरातीचा नमुना (पहा नियम १९९(४)) हिंदुस्थान डायमंड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

, (सदस्यांचे ऐच्छिक कारभार बंद करणे)

. संभेची सचना

समया सूचना वेथे सूचना देण्यात येत आहे की, वरील प्रकरणात अंशदाता/भागधारकांची सभा शुक्रवार, १ वे, २०२५ रोजी स.११.३० वा. वाणिन्य भवन, १६ अकवर रोड सुनहरी बाग रोड क्षेत्र

जजडा. कंपनी कावदा १९५६ चे कलम ४९६ च्या तरतूदीनुसार परिसमापनाचे प्रक्रिया व प्रक्रिया संदर्भात विहित तपशिल समाविष्ट विहित अहवालासह एकत्रित मागील वर्ष अर्थात २२ **फेब्रुवारी**

२०२४ ते २१ फेब्रुवारी. २०२५ दरम्यान कारभार बंद करण्याचे संचालन आणि कारवार्ड

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

प्रकार प्रकार करें। करती, अपने - १०३० र पूर - १९३४ र १९४० र १८०० १८० १८०० र १

ॲप्कोटेक्स इंडस्ट्रिज लिमिटेड

सी अवायः स्वरश्र १९४१मण्यश्र १८४६पीएससी ३०१९९
सो वर्षाच्याः स्वरश्र १९४१मण्यश्र १८४६पीएससी ३०१९९१
नों वर्णीकृत कार्यास्यः सी ४०३/४०४, ४ वा मञ्जा, सी विंग,
टीबर १, सीवृद्ध ग्रंग्ड सेन्ट्रम, सेक्टर ४०, नवी मुंबई ४००
७०६, महाराष्ट्र, मान्तर, इक. १९४२, २०२२–६०६०६००,
www.apcotex.com, ई-मेल: redressal@apcotex.com apcotex and

90%, महाष्ट्र, भारत हु .क.:२५२:०५-१-१२०६००), वेबसाइंट: www.apoolex.com : नेना: redfessalgapoolex.com : स्पन्ना
(नक्षः कंपनीच्या इविटी अंतरहोल्डसंसाठी)
विषयः गुंतवणुकता शिक्षण आणि संस्रण निर्मा (IEPP) प्राचिकरणाकडे
इतिहों तेअंतर्थे इस्तंतरण
प्राच्यान्त्रमंत्र विश्वन केले जाते की कंपनी कायतः, २११३ च्या कत्वा १२४(६)
आणि गुंतवणुकता शिक्षण आणि संस्रण निर्मा ग्राधिकरण (लेखा, लेखा परीवण,
इत्तांतरण आणि परताया) नियम, २०१६ च्या तरवुर्तिनृस्ता, देखोबळी सुधारीतः
(नियम) मुसा, ७ वर्ष किंवा तराह्म अणिक काळ द्वावा ने केलेला लामंत्रा IEPF कंवे इत्तांतर्थिक काळा लामांत्राच्या द्वावा अणिक काळ प्राच्या तराहे त्याचित्र अपेक्स व्यवन विश्वन स्थाप वर्ष किंवा तराहे त्याचाया द्वावा केला गोला नाही ते सस्यं प्रोध्यत्त्र विश्वन स्थाप केला केला लामंत्राचाया द्वावा केला गोला नाही ते सस्यं प्रेधने विश्वन स्थाप अण्याच्याकां व्यवस्थान स्थापन करणा क्ष्याच्या तराख्येच्या स्थापन स्थापन

जारत जिया समाया मारावारकार पाय काराय है करच्याताठ उपाधकाराय अज्ञा न भरतेत्या / दावा न केलेल्या लाभांजाची माहिती निवमितपणे खण्डान आप्रिकरणाच्या वेबताइट www.iepf.gov.in वर तसेच कंपनीच्या वेबताइट अपडेट केली जाते. भागभारकांना वितर्ती आहे की त्यांनी न भरतेत्या लाभांजाची आणि IEPF प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाच्या शेअर्याची माहिती पडताळ्यासाती https://apcotex.com/investor-transter-to-iepi हा वेब-लिंक पहावी. भागपारकांनी हे लक्षात ठेवावे की, नियमानुसार विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन

भागपारकाना ह लक्षात ठवाच का, ानध्यानुसार ।बाहत कलल्या प्राक्रवय पालन करून, www.iepf.gov.in या वेबसाइटव फॉर्म IEPF-५ मध्ये ऑनलाइन अर्ज करून, IEPF प्राधिकरणाकडून हक्क न सांगितलेला लागांश आणि IEPF प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेले शेअर्स, जर असतील तर, परत मागता येतील. प्राप्तकरणाकड हस्तातात्व करतल शज्यम्, उर असताल तर, पत्त मागता यतात्व. सर्वाचित मागायत्व, ज्याचे त्रेअसं, प्रत्यक्ष स्वच्यात्र वाहते आणि ज्याचे शेजसं आर्यहीपार प्राप्तिकरणाकडे हस्तांतित करण्यास पात्र आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की नियमांनुसार आर्यहीपार प्राप्तकरणाकडे ग्रेजसं हस्तांतित करण्यासात्री कंपनी त्यांच्याकडे असतेत्व्या यूळ शेजस सिर्टिफकेटऐवजी नवीन शेजस सुर्टिफकेट कभार ायाध्योकड अस्तरत्या मूळ उग्नस सार्टाभ्कटएख ना नवान उग्नस सार्टाभक्ट वार्ती करणार अंग्रे आणि अमा वार्दी करणानतः आणि रावानतः वार्याधीयस्थ्या डीग्रेट खालात शेश्वसं वचा केल्यानंतर, त्यांच्या नावातः गौरणीकृत असरते यूळ उग्नेश्वस सर्टिभिक्ट अर्थाभार पर होईन जाति के अन्यादायाधीयामा मानते डाईत. भागपारकारी हे देखील लक्षात देखांचे की कंपनीत निराण बेबसाइट्स अस्पत्ती केलेले तप्योति निम्मानुसार आर्थशीएक प्राधिकरणाकडे शेश्वसं हतांत्रीत करणाच्या उद्देशारे कंपनीत्र नेवार सर्टिभिक्ट वार्ती करणाच्या संस्थाति पूर्वसं मानते पाहिजेत आणि मानले जातील.

पाहिन्देत आणि मानले जातिल. उद कंपनीला २६ जुर्ने २०२५ एवंत संबंधित भागधारकांकडून कोणताही संदेश मिळाला नाही, तर कंपनी नियमांमध्ये नमूद केलेल्या आक्ष्यकतांचे पालन करण्यासाठी, नियमांमध्ये नमूद केलेल्या अक्षिन्सूसार रेत ताराखेणवेत कॉमींट कारवाईहार शेअर्स IEPF प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. न अस्तेल्या / दावा न केलेल्या नाभांश रकमेबहल आणि IEPF ला हस्तांतरित केलेल्या संबंधित इकिटी शेअर्सबह् आणि अशा शेअर्सवर जमा होणाऱ्या सर्व फायद्यांसह कंपनीविरुद्ध कोणताही दाव

केला जागार नाही. EPP कहून राज्याः त्याप न केलेली लाभांत राक्षम आणि अभा श्रेअसंबर ज्या सामि, निवधानुसार, दावा न केलेली लाभांत राक्षम आणि अभा श्रेअसंबर ज्या होणारे सर्व भावते ना दोनशीसाठी, www.ippf.gov/in चा वेबताइटर आजित है—कीर्स IEPP--, मध्ये अलिलाइन अर्ज करून आणि लाचाची प्रत्यक्ष प्रत (कंपनीकडे जोंदलरेल्या नामा स्वतिक्रिता) कंपनीच्या जीटाशिकृत खायांलावात है—सी IEPP--, मध्ये अलिलाइन अल्पानवांक प्रवाद्यक्ष प्रवाद्यक्ष प्रत्यक्ष प्रत

भेभर ट्रनस्कर एवंट.,
भेमर्स एमयुएकजी इन्टाइन इंडिया प्रायवेट लिमिटेड,
बुनिट: अंकोटेबस इंडरट्रीज लिमिटेड, सी-१०१, १५० पार्क, एल. वी.एस.
पार्म, विकासी (पीमा), मुंबईरा० ००३, दूपवानी कम्मान्क-०१२
४११.८६ २०० आणि मेरेल आवडी iepī.sharesin mpms. mufg. com/
mt.helpdeskin.mpms. mufg. sam/ अंकोटेकसं साम्याचारी विनंती
आहे.

तारीख: ३० एप्रिल, २०२५ ठिकाण: मुंबई

. ॲप्कोटेक्स इंडस्टिज लिमिटेडकरित

PUBLIC NOTICE

JK TYRE & NOUSTRES LIMITED

Regd office: JAYKAYGRAM, PO TYRE FACTORY KANKROLI, RAJASTHAN - 31334

Read office: JAYKAYGRAM, PO TYRE FACTORY KAMROLL RAJASTHAN - 313342

NOTICE is hereby given that the galaxies for the order of the said securities of the company hashave been but missial and holder of the said securities of split and the properties of the company hashave been but missial and holder of the said securities of split and the have applied to the company to issue Diplect certificate.

Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company is the splisted office within 15 says from the said, each effect of the white he company will know that the said securities in the company will know that the said securities of the said securities of the said securities when the said securities and the said securities of the said securities of the said securities and the said securities of the said

Foilo No No of shares/deb. Certificate no.(s) Distinctive number	
	r(s)
23790 4000 33633 1171251 - 117525	0
PLACE: MUMBAI, NAME OF CLAIM	
DATE: 02-05-2025 1) Mrs. SHARDA SUBRAMAN	NIA

2) Late Mr. NATVERLAL SOMNATH PATEL									
Folio No	No of shares/deb.	Certificate no.(s)	Distinctive number(s)						
S002564	2280	816713	385650491 - 385652770						
S002564	2280	NA.	779270691 - 779272970						
PLACE: MUMBA			NAME OF CLAIMANT -						
DATE: 02-05-202	5	Mr.	HEMANTKUMAR N PATEL						

जाहीर सूचना

समें संबंधितांता मुख्या देवावा तेत्री है, इ.बूलै २००५ क्या प्रहाराच्या वहासांमुख्या सहावधिता १८ प्राप्ते
२०१६ च्या दुवलनीवह, त्यांस तीन्यवह, राजस्यी क्योंसियात ही परिवारण भागांची भागांचती १८ प्राप्ते
२०१६ च्या दुवलनीवह, त्यांस तीन्यवह, राजस्यी क्योंसियात ही परिवारण भागांची भागांचती १८ प्राप्ते
(विकासका, विधारण देवादे क्यांस तीन्य देवादे क्यांस विधारण प्रमाण भागांचा
प्रवाद । अपने क्यांस दुवलेन्टर्स्ट्या ग्रा. विवारीवद (व्यविद्याप) तुर्वाद प्रवाद प्रध्या क्यांस
प्रकारण क्यांस व्यविद्यास क्यांस व्यविद्यास
प्रकारण क्यांस
रास्त्र केयांस क्यांस क्यांस क्यांस क्यांस क्यांस क्यांस
रास्त्र केयांस क्यांस क्यांस क्यांस
स्वाद केया क्यांस विद्यास
स्वाद केयांस क्यांस क्यांस

ાફલ્યા માળા લહ્કસત્ત્વક, સુધ-ત્વા માળાન માલનક, આળ હાધન્યા માળાન હાલદાવાર વાચવાવા ફાલભ્યા ૧ માર્ચ ૨૦૧૬ ચ્યા પુરાવળી વહારામુસાર, 'વહાંત્રી ૪ સુધી ૧૦૦૬ ચ્યા વ્રસ્તાપને વહાંત્ર માર્ચી ૧૨૧ સુધી ૧૦૧૬ ચ્યા પોષ્ણાયાત્રાને પાસન કેસેને આદે આપિત્રો ઉપાસન, પાસાંત્ર વેચાનવસ્ત્રાર, આદેશ આપિત્ર ના

१ मार्च २०१६ रोजीच्या विद्वेहे कराराचा आद्यवाध्या, बोग्यरित्या शिक्का मारलेला आणि नेंदरणीकृत. भावेकर इन्वेतस्टमेंट्स प्रा. लिमिटेद्वने सदर जागेचे मालक असल्याने, सदर जागेची विद्वी केंद्रल आणि/किया ती जागा एका मे. इंटार्सलक इन्सुरन्स अँड रीइन्सुरन्स ब्रोक्स प्रा. लि. यांना हस्तांतरिर हती, जिथे त्यांनी सदर जागेचे हक, शिर्षक आणि हितसंबंध संपादन केले होते.

हला, रूप रामानी सरा वागोचे हम्ब, हिम्मेंब, आणि हिम्मेंबंध संगादन बेहते होती. क्षण प्रकृति, इंटिंगिक इन्यूरमा बंदी हिम्मूरमा केंग्रेस हिम्में हम्में केंग्रेस हम्में केंग्रेस हम्में व्यापने प्रकृति कार्य प्रकृति कार्य कार्य

कास इमारत, २०५ए, बुसरा मजला, एन.जी.एन. गपी वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र ४००००१, नेल: dhanuka.ashok@gmail.com

अह	यूकान/खोलीआ,	ध्यादेशाल्ये साथ	रहिजामंचे नार
	उड मलला		
٤.	१ मो खडल	एव. एर. शहा	हरेश कभी गह
٥,	श्यमोद्यक्त	रिकंत वी.के. केन	मिलबित देवन्यतः आले
ş.	रजी गोरहाजून	ग,गुन, सामाता	अभित मजती सहला
٧.	3	िरंगत जा.के ग्रेट्स	विलेखित देवाचात आले
S	ŧ	एव.एव. बेहुलबर	श्रीकांत चीराय नेतृत्तकः
۲.	1	स्रोत नंगराव तिरे आणि मृगालो स्रोत तिरे	सीश शंतराम शिरे आणि स्थाली मंत्रेश विरे
٥.	Y	ज्यांत प्रदूसम्हास आहर, आणि योगेहा प्रदूसमदास आहर	ज्ञांन क्रमनदास आहर आणि योगेन क्रमनदास आहर
6.	80.	एव.वर्ट. गुज	स्तित सिंह तुम
š.,	-	मंदिर	र्थेश
	पहिला मनला		
20	2:2	एम.क. जोशी	शारिती क्यांगाच जोशी

मेश इतास्य साइ स्टॉबर देवाचार आहे ित मरोटर नामानक विक्राली च्यार के, पी. चार्य मेश राजीव पार्टस म्बी हिनेन परेन

अनंतर्गार्ट्रन गांचे गुण्याने मान दिन्सांच्या आर भारेप्रदृष्ट्याच्या र विविद्यां में प्रात्माता स्वार्ट्यस्थार अपन्य कार्या क्षेत्र क्षेत्र के स्वार्ट्स के साम नार्वेत. स्वार्ट्स कार्या किस्ता प्रत्मा के सहस्त्रों अस्त्वा की कीत्रकों साम नार्वेत. स्वार्ट्सिंग किस्ता हो र सार्वे, एम.सी.सम. बेट.सम. सोर्ट, ८५-५५ रमनी महास विविद्या, तार्ट्स रोड, से.सी बात्रवृत्ति केल्लामां कार्याक्ष्मी, १९७सी, राज महासा विविद्या केल्लामां सीर्ट्सिंग किस्ता केल्लामां सीर्ट्सिंग किस्ता केल्लामां सीर्ट्सिंग क्षारा स्वार्ट्स

ाम रामसेयक स तथा अनुंद चोटन

ीमा रामसेच्या इ वर. एम. चौन्दले

दवाशंकर वादव हील, उच्च न्यायात एलकेपी सिक्यरिटीज लिमिटेड ाण्डा- Grow सीआवादाः एवस्व १० रामाण्या १९६२ से एवस्य १९६२ से एवस्य १९६२ से एवस्य १९६२ से एवस्य १९६२ से अध्याद १ - बीवाणीकृत कार्याक्यः २०३, एवसीत सेंटर, नीमा सींट, वर्ष-१००२१२, हा:-१९२-२२-६६२९१२३४, वेबसाईटः www.lkpsec.com १३.८३.२०४१-रोजी संपत्नेक्या तृतित विसादी व जिसीच वर्षाक्रीता लोडपापरिक्षा एकमेव व एकप्रित वितीध निकर्णाचा अहवाल

(e. enanc, sur vise sici saintes)										
Г			एकमेव				एकत्रित			
		संपतेली	संपतेते	संपतेती	संपलेले	संपतेली	संपतेते	संपलेती	संपतेते	
		तिमाही	वर्ष	तिमाही	বর্ষ	तिमाही	वर्भ	तिमाही	वर्ष	
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
	तपशिल	39.03.7074	39.03.3034	39.03.3038	33 03 5058	39.03.7074	39.03.7074	39.03.3038	39.03.5058	
٤	कार्यचलमासून एकुण उत्पन्न (मिल्बळ)	२६७२.३७	११६५७.८२	3767.96	9999.68	२६९९.१८	28.58635	\$304.0%	96.88.98	
3	करानंतर साधारण प्रक्रियेतून निल्वळ नका/(तोटा)	284.06	93.20.89	488.40	989.99	२६९.१९	?\$?0.b?	૧૫૬.૫૭	940.70	
ą.	विशेष साधारण बावनंतर निज्वळ नफा/(तोटा)	284.06	93.20.89	488.40	989.99	२६९.१९	?\$?0.b?	૧૫૬.૫૭	940.70	
Y.	भरणा केलेले समभाग भांडवल	१६३८.९८	9836.96	8433.83	9433.X3	?& \$C. 9C	१६३८.९८	2433.X3	\$633.¥3	
	शेअर्मचे दर्शनी मुन्च	2.00	2.00	2.00	7.00	2.00	7.00	7.00	2.00	
4	ताळेबंदमुसार पुनर्मृत्यांकन राखीव वगळून राखीव		66.538		E796.33		6655.56		\$0.03\$3	
ξ,	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (दर्शनी मुल्य ६.२/-)									
	-₩	0.3?	2.42	90.0	2.29	0.3?	2.42	0.49	2.29	
ı	- सीमिक्त	0.32	9.40	0.69	2.29	0.3?	9.40	0.49	2.29	

, रोजी संपत्तेत्वा तृतिव तिमाही व वित्तीव वर्षाकरिता कंपनीच्या लेखापरिक्षित आर्थिक परिणामांचा (एकमेव व एकजित) उतारा आहे. याचे तप कंपोजन्म औंड डिस्क्लोजर रिकावरमेंट) रेग्वलेशन. २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आले आहे

